THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

REGD OFFICE: SONAWALA BLDG., 2ND FLOOR, 59, MUMBAI SAMACHAR MARG,

MUMBAI - 400023. PHONE :- 91-22-22661013 EMAIL : inlinch@hotmail.com

CIN No.: L28920MH1956PLC009882

Date: 25.08.2020

To,
BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai-400001.

Ref: The Indian Link Chain Manufacturers Limited (Security Code No.: (504746)

Sub: Newspaper publication of extract of approval of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

Dear Sir.

Pursuant to the Regulation 30 of the SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements) Regulation, 2015, please find attached herewith a copy of the newspaper publication of 'Extract of approval of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020' approved by the Board of Directors at its meeting held on Friday, August 21, 2020 and published in Financial Express and Mumbai Lakshadeep on August 22, 2020.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For The Indian Link Chain Manufacturers Limited

Verate

Sudhir Nevatia Managing Director

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH, AT MUMBAI

COMPANY PETITION (CAA) NO.958/MB-I/2020 CONNECTED WITH

COMPANY APPLICATION (CAA) No. 1357/MB-I/2019

IN THE MATTER OF:

Section 230-232 of the Companies Act, 2013 read along with Rule 16 (2) of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016. AND

IN THE MATTER OF:

Fast Track Diagnostics Asia Private Limited

Having its Registered Office at 4th Floor, Avanta Business Centre,

The Statesman House, Barakhambha Road, Connaught Place, New Delhi - 110001

...(Transferor Company / Non-petitioner Company)

AND

Siemens Healthcare Private Limited

Having its Registered Office at

Unit No.9A, 9th Floor, North Tower Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli East, Mumbai – 400079

...(Transferee Company / Petitioner Company)

NOTICE OF PETITION

Petition under Section 230-232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for obtaining sanction to the Scheme of Amalgamation was presented by Siemens Healthcare Private Limited (Transferee Company) and upon presentation came up for hearing on 27th July, 2020 and the petition is fixed for hearing before Hon'ble National Company Law Tribunal, at Mumbai Bench on 03rd September, 2020. Any Person desirous of supporting or opposing the said petition shall send to the Petitioners' Advocate, notice of his intention, signed by him or his Advocate, with his name and address, so as to reach the Petitioners' Advocate not later than 2 (Two) days before the date fixed for hearing of the Petition, where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition shall be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of prescribed charges for the same.

Date : 21" August, 2020 Place : Mumbai

> Suman Kumar Jha / Afnaan Siddiqui Counsel for Petitioner Company Corporate Professionals Advisors & Advocates D-28. South Extension-I. New Delhi - 110049 Mob: 9716406207

Siemens Healthcare Private Limited CIN: U74999MH2015PTC264859

Regd. Office: Unit No. 9A, 9th Floor, North Tower, Godrej One, Pirojshanagar Eastern Express Highway, Vikhroli East, Mumbai – 400 079

Tel.: +91 22 33700600 Website: www.siemens.co.in/healthineers

Aarti Drugs Limited CIN: L37060MH1984PLC055433

Pamtermbhi, Dist. Palghar- 401 506, Maharashtra Tel: (022) 2404 8199 Corp. Off.: Mahendra Industrial Estate, Ground Flr., Plot No. 109- D. Road No. - 29 Sion (East) Mumbai – 400 022. Website: www.aartidrugs.co.in Email ID: investorrelations@aartidrugs.com **NOTICE TO MEMBERS** NOTICE is hereby given that pursuant to Section 110 and other applicable provisions, if

Regd. Off.: Plot No. N-198, MIDC, Tarapur, Village

any, of the Companies Act, 2013 (the "Act"), read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), including any amendment(s), statutory modification(s) and/ or re-enactment thereof for the time being in force, General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 22/2020 dated June 15, 2020 (Collectively referred to as "MCA Circulars") and subject to such other applicable laws and regulations, for seeking approval of the Members of Aarti Drugs Limited ("the Company") for the resolutions proposed to be passed by the Members through Postal Ballot only through voting by electronic means ("e-voting") as set out in the Postal Ballot Notice dated August 20, 2020 together with the Explanatory Statemen

Ordinary Resolutions: 1. Increase in Authorized Share Capital and consequent amendment to the Memorandum

- of Association of the Company 2. Issue of Bonus Shares
- The Company has arranged remote e-voting facility for all its members, to enable them to

cast their vote electronically through e-voting facility provided by National Securities Depository Limited (NSDL) in compliance with the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions of the Act read with Rules framed thereunder, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has on Friday, August 21, 2020 sent the Postal Ballot Notice by e-mail only

to those members, whose names appear on the Register of Members/List of Beneficial

Owners as received from National Securities Depository Limited ('NSDL') and Central Depository Services(India) Limited ('CDSL') as on Tuesday, August 18, 2020 (the 'cutoff date') and who have registered their email addresses in respect of electronic holdings with the Depository through the concerned Depository Participants and in respect of physical holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited ("RTA"). In view of the current extraordinary circumstances due to COVID-19 pandemic requiring social distancing and in Compliance with the MCA Circulars, hard copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business reply envelope will not be sent to the members for this Postal Ballot and the members are required to communicate their assent or dissent through remote e-voting system only. Details of the process and manner for remote e-voting are provided in the Notice of Postal Ballot.

Members who do not have the User ID and Password for e-voting or have forgotten the User ID and Password may retrieve the same by following the remote e-voting instructions mentioned in the Postal Ballot Notice. Further Members can also use the OTP based login for logging into the e-voting system of NSDL. The e-voting period commences on Saturday, August 22, 2020 at 9.00 a.m. and ends on

Sunday, September 20, 2020 at 5.00 p.m. During this period Members of the Company, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting after Sunday, September 20, 2020 at 5.00 p.m. Once the vote on a resolution is cast by the Member, he or she shall not be allowed to change it subsequently. The Voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid up equity share capital of the Company as on the Cut-off date of Tuesday, August 18, 2020. A person who is not a Member as on the cut-off date should treat this notice for information purpose only. Members may note that the aforesaid Postal Ballot Notice has been uploaded on the

website of the Company at www.aartidrugs.co.in The Notice can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Postal Ballot Notice is also disseminated on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com

The Board has appointed Mr. Sunil M. Dedhia, Practicing Company Secretary (FCS 3483 CP 2031). Proprietor of Sunil M. Dedhia and Co., Company Secretaries, as the Scrutinizer to conduct the Postal Ballot - remote e-voting process in a fair and transparent manner. The results of the voting conducted through postal ballot (through the remote e-voting

process) will be announced by the Chairman/Company Secretary on or before Tuesday, September 22, 2020. The results along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company and on the website of NSDL and shall also communicate to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. The Last date specified by the Company for remote e-voting shall be the date on which the Resolutions shall be deemed to have been passed, if approved by the requisite majority.

Process of Registering Email addresses:

Place : Mumbai

Dated n21:08:2020kp.epapr.in

Members who have not registered their e-mail addresses, so far, are requested to register their email addresses, in respect of electronic holdings with the Depository through their concerned Depository Participants. Members who hold shares in physical form are requested to provide their email addresses to the M/s. Link Intime India Private Limited sending an e-mail at rnt.helpdesk@linkintime.co.in or to the Company at investorrelations@aartidrugs.com. Process for those shareholders whose email ids are not registered with the depositories for procuring user id and password for remote e-voting In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder,

- scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to investorrelations@aartidrugs.com. . In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement
- PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to investorrelations@aartidrugs.com. . Alternatively, member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by providing the details mentioned in Point (1) or (2) as the case

In case of any gueries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in or call on. 1800 222 990 or send a request to Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL, Email. amitv@nsdl.co.in, Tel:022-24994360 / Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Email: pallavid@nsdl.co.in/evoting@nsdl.co.in, Tel: 022-24994545

> By Order of the Board of Directors For Aarti Drugs Limited Rushikesh Deole

> > **Company Secretary**

Selan Exploration Technology Limited

Read, Office: J-47 / 1, Shyam Vihar, Dindarpur, Najafgarh, New Delhi - 110 043 CIN: L74899DL1985PLC021445 Website: www.selanoil.com E-mail: investors@selanoil.com Tele Fax No.: 0124-4200326

NOTICE

Notice (pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015) is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 29 August 2020 to consider and take on record, inter-alia, the Unaudited Financial Results for the quarter ended 30 June 2020. For Selan Exploration Technology Ltd.

Deepa Bhalla Company Secretary

Place: Gurgaon

SUPERTEX INDUSTRIES LIMITED CIN: L99999DN1986PLC000046

Regd.Office: Plot No.45-46, Phase II, Piperia Industrial Estate, Silvassa (D&NH) website: www.supertex.in Tel:+91 22 22095630|Email-rkm@supertex.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 31st August, 2020 to consider inter alia the Audited Financial Results of the Company for the guarter and year ended 31st March, 2020. The above Notice is available on the website of the Company www.supertex.ii and on the BSE website www.bseindia.com.

Vaishali Naik Company Secretary 21st August, 2020

For Supertex Industries Ltd.

PHOENIX TOWNSHIP LIMITED Regd. Off . Durga Bhavan, Hede Centre, Tonca, Panaji, Goa-403 001 Email Id- complaince@hbgindia.com Website: www.hbgindia.com CIN-L67190GA1993PLC001327

Subscribed Capital and Paid up Capital- Rs.21,68,08,680 NOTICE

Authorised capital- Rs.28,00,00,000

Notice is hereby given pursuant to Regulation

29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 31st August, 2020 to inter alia, consider and approve the Unaudited Financial results of the Company for the guarter ended 30th June, 2020. The intimation is also available on the website of the Company at www.hbgindia.com

and may be accessed at BSE website at www.bseindia.com. For Phoenix Township Limited

Samit Hede

Managing Director

DIN: 01411689

Place: Mumbai Date: 21st August, 2020



Purity Flexpack Limited

FACTORY - AT - VANSETI, POST TAJPURA, NR HALOL DIST.- PANCHMAHAL -PH - 9879508744 sales@purityflexpack.com, www.purityflexpack.com CIN L25200GJ1988PLC010514

NOTICE OF 32" ANNUAL GENERAL MEETING AND

Annual General Meeting ('the AGM') of Purity Flexpack Limited ('the Company') will be convened through Video Conference ('VC') / other audio visual means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'). The 32[™] AGM of the members of the Company will be held at 11.00 a.m. IST on Saturday, 12" September, 2020 through VC/OAVM facility provided by the Central Depository Services (India) Ltd. ('CDSL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for remote e-voting /e-voting is provided in the notice of The AGM. Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only by electronic mode to those members, whose email addresses are registered

Notice of AGM and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website www.purityflexpack.com and website of Stock Exchange www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as

on cut off date of 4" September, 2020 Friday, may cast their votes electronically on the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 32st AGM through electronic voting (remote e-voting)facility of Central Depository Services (India) Limited (CDSL), All the Members are informed

- transacted through voting by electronic means;
 - 9.00 a.m.IST;
- d) The Cut off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-voting system for the 32" AGM is Friday 4" September, 2020.
- the dispatch of notice and hold shares as on the cut-off date of 4" September, 2020, may obtain the login ID and password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com or the RTA M/s. Universal Capital Pvt. Ltd. at the e-mail id ravi@unisec.com.
- allowed to change it subsequently: a) The Members who have cast their vote by remote e-voting prior to the 32"
 - AGM may participate in the 32" AGM through VC / OAVM facility but shall not be entitled to cast their votes again through the e-voting system during the 32"AGM; c) the Members participating in the 32" AGM and who had not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their votes through e-voting system during the 32" AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participating in the 32rd AGM as well as e-voting during the 32rd
- g) Mr. Devesh R. Desai, Company Secretaries, has been appointed as the the e-voting system during the meeting in a fair and transparent manner.
- of CDSL at www.evotingindia.com.
- addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Anil B Patel Date: 21" August, 2020 Managing Director

(₹ in Lacs except per share data)

P.H. CAPITAL LIMITED

Regd. Office: 5 D Kakad House, 5th Floor, A Wing, New Marine Lines, Opp. Liberty Cinema, Mumbai - 400 020. Email: phcapitalltd@gmail.com, Tel .: 022 -2201 9473 / Fax .: 022-2201 2105 CIN: L74140MH1973PLC016436 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE 2020

Place: Vanseti

QUARTER ENDED YEAR ENDED **Particulars** 30.06.2020 | 30.06.2019 | 31.03.2020 31.03.2019 (Unaudited) (Unaudited) (Audited) (Audited) Total income from operations (Net) 1,422.13 1,696.17 2,022.93 5.909.45 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 325.90 177.94 (595.25)(301.44)Net Profit / (Loss) for the period after tax 207.39 131.01 (474.51)(267.15)(after Extraordinary & Exceptional items) Total Comprehensive Income for the period (comprehensive profit for (474.51)(267.15)the period (after Tax and other comprehensive income after tax) 207.39 131.01 Paid up Equity Share Capital of Rs. 10/-300.01 300.01 300.01 300.01 Earnings Per Share not annualised (FV of Rs. 10/- each) 6.91 4.37 (15.82)(8.90)Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each)

Basic & Diluted

- 1) The above is an Extract of the detailed format of Quaterly Unaudited financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarter/year ended Unaudited Financial Results are available on the Stock Exchange Website. (www.bseindia.com)
- The above results were reveiwed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 21st August, 2020

FOR P.H.CAPITAL LTD. Sd/-

4.37

(15.82)

(8.90)

6.91

Place: Mumbai Date : 21.08.20

Rikeen P. Dalal Director DIN: 01723446

IB INFOTECH ENTERPRISES LIMITED CIN: L30006MH1987PLC045529 Reg. Off.: 428, Kailash Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (E), Mumbai 400 075.

Telephone No. (022) 6670 9800 Email ID: iielimited@yahoo.in STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

		((Rs. in Lakhs except per share data)					
541-		Quarter	Quarter	Quarter	Year			
Sr.	Particulars	Ended	Ended	Ended	Ended			
No.		30.06.2020	31.03.2020					
:::		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	00			
1	Total Income from operation	0.91	0.81	1.05	3.93			
2	Net Profit (Loss) for the period							
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.69	(2.00)	(4.08)	(9.78)			
3	Net Profit (Loss) for the period before Tax				7			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	0.69	(2.00)	(4.08)	(9.78)			
4	Net Profit /(Loss) for the period after tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items	0.69	(2.00)	(4.08)	(9.78)			
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.69	(2.00)	(4.08)	(9.78)			
6	Equity Share Capital	128.07	128.07	128.07	128.07			
7	Earnings Per Share (EPS)							
	(for continuing and discontinued operations)							
	a) Basic	0.05	(0.16)	(0.32)	(0.76)			
	b) Diluted	0.05	(0.16)	(0.32)	(0.76)			
		-						

1) The above unaudited financial results for the guarter ended 30th June, 2020 have been reviewed and

Place: Mumbai

Date : 21st August, 2020

- recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the company at their meeting held on 21st August, 2020. 2) The Company's financial results for the guarter ended June 30, 2020 are in accordance with Ind-AS notified by MCA under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016. Ind-AS compliant comparative
- figures of corresponding guarter ended June 30, 2019 have not been audited / reviewed by the Statutory Auditors of the Company, while the guarter and year ended March 31, 2020 have been audited. However, the Management has exercised due diligence to ensure that the financial results provide true and fair view of the Company's affairs. The above is an extract of the detailed format of the financial results of the company for the quarter ended or 30th June, 2020, filed with stock exchanges, pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board

of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of both these results, standalone are available on the stock exchange website, BSE: www.bseindia.com and on company's website: www.ibinfotech.net.in By order of the Board For IB Infotech Enterprises Limited THE INDIAN LINK CHAIN MFRS. LTD.

Regd. Office: 59, Sonawala Building, 2rd Floor, Mumbai Samachar Marg, Mumbai - 400 023. Tel.: 022-22661013; Email: inlinch@hotmail.com Website: www.inlich.com CIN: L228920MH1956PLC009882

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020

Sr.	J.	Q	Year Ended			
No.	Particulars	Unaudited	Audited (Refer note 3)	Unaudited	Audited	
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	
1	Total Income from operations (net)	3.33	14.48	16.85	78.26	
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/ or Extraodinary items tax	(8.80)	(9.79)	(7.36)	(35.72)	
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(8.80)	(9.79)	(7.36)	(35.72)	
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(8.80)	(9.79)	(7.36)	(35.72)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/ Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(8.80)	(9.79)	(7.36)	(35.72)	
6	Paid-up equity share capital (face value of Rs 100/- per share)	50.00	50.00	50.00	50.00	
7	Reserves (excuding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			50	, ,	
8	Earning per share	WE SEAN	WW.002007	10/14/25/31	Nt.=830	
	a. Basic in Rs.	(17.60)	(19.58)	(14.72)	(71,44)	
	b. Diluted in Rs.	(17.60)	(19.58)	(14.72)	(71.44)	

wherever necessary.

Date: 21"August 2020

Place: Mumbai

meeting held on 21-8-2020. The Statutory auditors of the company has carried out a limited review of aforsaid results.

2 The Company continues to closely monitor the impact of the COVID-19 pandemic on all aspects of its business, including how it will impact its customers, employees, vendors and business partners. The management has exercised due care, in concluding on significant accounting judgements and estimates, inter-alia, recoverability of receivables, intangible assets, inventory, based on the information available to date, both internal and external, while preparing the Company's financial results for the quarter ended 30" June, 2020

3 The figures of quarter ended 31" March 2020 are the balancing figures between audited figures of full financial year ended 31" March 2020 and published unaudited year to date figures upto third quarter 31" December 2019. 4 The Company is engaged in trading of Chains and Chemicals. In view of the Management the risks and returns in trading of

these products are not different. Hence the disclosure of "Segment Reporting" not required accordingly. Corresponding figures of the previous quarter/year have been regrouped, recasted and reclassified to make them comparable

For THE INDIAN LINK CHAIN MFRS. LTD.

P.K. NEVATIA CHAIRMAN

INDIA GELATINE & CHEMICALS LIMITED Regd. Office: 703 / 704, "SHILP", 7th Floor, Nr. Municipal Market, Sheth C.G. Road, Navrangpura, Ahmedabad - 380 009, Gujarat. Website: www.indiagelatine.com; Email: igcl@indiagelatine.com IGEL

Statement Of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020.

CIN - L99999GJ1973PLC002260

(₹ in lakhs except EPS) **Particulars** Quarter Sr. Quarter Year Year No. Ended Ended Ended Ended 30/06/2019 31/03/2020 30/06/2020 31/03/2020 (Reviewed) (Audited) (Reviewed) (Audited) Total Income 3,198.76 3,312.88 2,968.15 13,536.57 177.31 (135.65)149.54 640.68 2 Net Profit / (Loss) for the period before tax 3 Net Profit / (Loss) for the period after tax 133.22 112.26 (145.67)535.57 Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax) 120.42 (168.35)106.18 491.92 5 Equity Share Capital 709.23 709.23 709.23 709.23 (Face Value per share ₹ 10/-) 6 Earnings per share (before and after extraordinary items) 1.87 7.55 (of ₹ 10/- each) Basic & Diluted (2.06)1.58

Notes

Place: Mumbai

Date: August 21, 2020.

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on August 21, 2020. The statutory Auditors of the company have carried out Audit of aforesaid results as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the related report is being submitted to the concerned stock exchanges.

2. The financial results for the Quarter ended June 30, 2020 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended June 30, 2020, filed with the Stock Exchanges, under the Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website www.indiagelatine.com. **India Gelatine & Chemicals Limited** Sd/-

Viren C. Mirani **Managing Director** DIN: 00044901

BENARES HOTELS LIMITED Corporate Identification No. (CIN): L55101UP1971PLC003480

Regd. Office: Nadesar Palace Compound, Varanasi - 221 002. Tel: 0542 - 6660001, Corporate Office: Taj Palace, Sardar Patel Marg, New Delhi – 110021, Phone: 011 6650 3549/3704 E-mail: investorrelations@tajhotels.com Website: www.benareshotelslimited.com

PUBLIC NOTICE - 491H ANNUAL GENERAL MEETING OF BENARES HOTELS LIMITED This is to inform that, in view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of Benares

Hotels Limited (the 'Company') will be convened through Video Conference ('VC')/other audio visual means ('OAVM') in compliance

with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') The 49th AGM of the Members of the Company will be held on September 29, 2020 at 3.00 p.m. (IST) through VC/OAVM facility provided by National Securities Depositories Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The e-copy of 49th Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 (the 'Annual Report') along with the Notice of the AGM,

Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at https:// www.benareshotelslimited.com/en-in/AGM-2020/ and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM along with the Annual Report will also be available on the websites of the stock exchange on which the securities of the Company is listed, i.e. at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM **ONLY** through the VC/OAVM facility, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 49th AGM of the Company in person, to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to COVID-19. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

Companies Act. 2013. The Notice of AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will be sent electronically to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs') As per the SEBI Circular, no physical copies of the 49th AGM Notice and Annual Report will be sent to any Shareholder. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on September 15, 2020, for registering their email addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-Voting:

Process to be followed for registration of e-mail address is as follows: a) Visit the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html

b) Select the company name viz. Benares Hotels Limited;

c) Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and PAN number. In the event the PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the Share Certificate numbers; d) Upload a self-attested copy of PAN card for authentication. If PAN details are not available in the system, the system will prompt

the Member to upload a self-attested copy of the PAN card for updation; e) Enter your e-mail address and mobile number;

The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice. For permanent registration of their e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their

Depository Participants ('DPs') and to the Registrar in case the Members are holding shares in physical form.

The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-voting before the AGM / remote e-voting during the Meeting will be provided in the Notice of the AGM.

Members who have not updated their Bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, may follow the following instructions to do so latest by Tuesday, September 15, 2020: 1) Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html under Bank detail Registration - fill in

the following details relating to bank account in which the dividend is to be received:

	Name of Bank;
	Bank Account Number and
	11 digit IFSC Code;
	a) upload a self-attested scanned copy of the PAN Card;
	 b) upload a self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company;
	 upload a self-attested scanned copy of cancelled cheque leaf bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly
Demat Holding	Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs.
n view of the outbreal	k of COVID-19, in case of non-availability of the bank details of any Member, the Company shall dispatch the

dividend warrant/cheque by post to such Member, upon normalization of postal services and other activities Pursuant to the Finance Act. 2020, dividend income will be taxable in the hands of the Shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form, with the Company / its

Registrar by sending documents at its e-mail ID vinay.kumar@linkintime.co.in or update the same by visiting the link: https://

linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html on or before Tuesday, September 15, 2020. The detailed process of the

same is available on the website of the Company at https://www.benareshotelslimited.com/en-in/AGM-2020/ For Benares Hotels Limited

> Vanika Mahajan **Company Secretary**

Pace: New Delhi, Date : August 20, 2020

Physical Holding

Director

Jasmin Parekh,

E-VOTING INFORMATION This is to inform that in view of the outbreak of the Covid-19 pandemic, the

Additionally the Company is providing facility of voting through e-voting

with the Company / Depositories in accordance with the aforesaid MCA circulars and SEBI Circular dated 12th May, 2020. Members may note that the

a) All businesses / resolutions set forth in the Notice of the 32 AGM may be

- b) The remote e-voting period shall commence on Wednesday, 9" September at
- c) The remote e-voting period shall end on Friday, 11° September, 2020 at 5.00 p.m.
- e) Persons who have acquired shares and become Members of the Company after
- f) Members may note that a) remote e-voting module shall not be allowed beyond 05.00 p.m. IST on 11" September, 2020 and the same may be disabled by CDSL. and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be
- Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and casting vote through The Notice of the 32rd AGM and the Annual Report are available on the Website of
- the Company at www.purityflexpack.com and in the website of BSE Limited at www.bseindia.com. The Notice of the 32" AGM is also available on the website All grievances connected with the facility for voting by electronic means may be

For Purity Flexpack Limited

रोजच वाचा

I, on behalf of my client MRS SUJATA ASHOK POKHARKAR

SUJATA ASHOK POKHARKAR, owner of Godown/Warehouse No.7, Building No.8/B, Samta Complex, Mohili Village, Sakinaka, Mumbai-400072 of Village Mohili, Talluka Kurla Dist-Mumbai Sub Urban, hereby inform to all in general that the Agreement For Sale Between M/s.Embee Construction and M/s.Ankit Associates; Agreement For Sale Between M/s.Ankit Associates and Mr. Baban Pokharkar; Agreement

Mr. Baban Pokharkar; Agreemen for Sale Between Mr. Baban

Pokharkar and M/s.Sudhi Enterprises, all above mentioned

documents has been lost, Any

person having any right, title nterest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Warehouse/ Godown, is

nereby required to make the same

hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at MRS. SUJATA ASHOK POKHARKAR at M S Khanna Apartment, B-Wing, 103/104, N.S.S. Road, Asalfa Village, Ghatkopar (W), Munbai-400084 within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice failing which the claim or

from the date of publication of this notice, failing which the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived without any reference. Sd/MRS. SUJATA ASHOK POKHARKAR Cell-9960548269

Shop No 3, Gilbert Compound, Opp. Durga Mandir, Khairani Road

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: उत्तम हाऊस, ६९, पी.डिमेलो रोड, मुंबई–४००००९.

सीआयएन क्र.:एल२७१००एमएच१९७०पीएलसी०१ वेबसाईट:www.uttamvalue.com

दूर.:०२२-६६५६३५०० फॅक्स:०२२-६७५२९२९

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम

२९ व नियम ३० नुसार येथे सूचना देण्यात

येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ५०वी

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याच्या

सूचनेस मान्यता देण्याकरिता २५ ऑगस्ट,

२०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळास

अधिकार देण्याबाबत आणि त्यातील

विनियमनाकरिता कंपनीची सभा होणार आहे

PUBLIC NOTICE

On behalf of my client MRS. SUJATA ASHOK POKHARKAR.

owner of Shop/Gala No. 1&2, A-Wing. M.S. Khanna Apartment. N.S.S. Road. Asalfa Village. Ghatkopar (W). Mumbai-400084

on land bearing C.T.S No.170. Village Asalfa. Taluka Kurla Dist Mumbai Sub Urban, hereby inform

to all in general that the Agreemen

For Sale Between M/s.S.S. Enterprises and Mr. Baban

Pokharkar; Agreement for Sale Between Mr. Baban Pokharkar and M/s. Rajendra Enterprises has

been lost. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect

of the said Shop / Gala, is hereby

required to make the same known

in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at MRS. SUJATA ASHOK POKHARKAR at M.S.

Khanna Apartment. B-Wing 103/104. N.S.S. Road. Asalfa

Village. Ghatkopar (W). Mumbai-400084 within 15 (Fifteen) days from the date of publication of this

notice, failing which the claim or claims if any, of such person or

persons will be considered to have

been waived without any reference

MRS. SUJATA ASHOK POKHARKAR

ADVOCATE HIGH COURT.
Shop No 3, Gilbert Compound,
Opp. Durga Mandir, Khairani Road,
Saki Naka, Mumbai-400072
Cell: 9773789484
Place: Mumbai

FAIZAN A. SIDDIQUI

B.Com., MBA, LL.B ADVOCATE HIGH COURT.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २०.०८.२०२०

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेडकरिता

सहाय्यक उपाध्यक्ष व कंपनी सचिव

सही/

(राम गौड)

FAIZAN A. SIDDIQUI B.Com., MBA, LL.B ADVOCATE HIGH COURT.

Saki Naka, Mumbai-400072

Cell: 9773789484

Place : Mumbai Date : 22th August 2020



हॅन्डग्लोव्ज पुनर्वापर करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुख्य आरोपी ताब्यात

नवी मुंबई, दि.२१ (हिंदुस्थान समाचार) : नवीं मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकत गुन्हे शाखेने तब्बल ३ टन वापरलेल्या हॅन्डग्लोव्जचा साठा जप्त केला आहे. यात सुमारे ६ लाखांहून अधिकचा मुद्धेम ाल ताब्यात घेतला आहे. महाराष्ट्रातील ही सर्वांत म ोठी कारवाई मानली जात आहे. यामध्ये हॅन्डग्लोव्ज धुवून पुन्हा वापरात आणणाऱ्या टोळीचा मुख्य आरोपी प्रशांत सुर्वेला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे २६३ गोणी वापरलेले हॅन्डग्लोब्ज, ते ध्रण्यासाठी वापरण्यात आलेल्या २ वॉशिंग मशीन व हॅन्डग्लोव्ज स्कविण्यासाठी वापरण्यात आलेले ३ ब्लोअर मशीन असा एकूण ६ लाख १० हजार ७२० रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. हे धुतलेले हॅन्डग्लोट्ज पुनर्वापरासाठी बिहार राजस्थान, आसाम, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी पाठवण्यात येणार होते. मात्र याची डिलिव्हरी व्हायच्या आधीच पोलिसांनी छापा टाकल्याने याचा भांडाफोड झाला आहे. सदर हॅन्डग्लोञ्जचा पूनर्वापर करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ४ लाख नग हँडग्लोञ्ज औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीमधून नवी मुंबईत आल्याने या मागे मोठी टोळी कार्यरत असल्याचे समोर येत

खडकवासला धरणातून ११ हजार ७०४ क्युसेकपर्यंत विसर्ग

आहे.

पुणे, दि.२१ (हिंद्रस्थान समाचार) : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग सकाळी १० वाजता ११ हजार ७०४ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरलेला असून आज दिवसभरात हा विसर्ग वाढवलाही जाऊ शकतो, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.

Date: 22th August 2020 सुमुका ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची सुपर्ब पेपर्स लिमिटेड) CIN: L74110MH1989PLC289950 नोंद्रणीकृत कार्यालय: दकान क्र.१ व ७. तळमजला. एम्प्रेस चेंबर्स, प्लॉट क्र.८९ए व बी. सेक्टर क्र.१. एनकेजीएसबी बँकेसमोर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. **ई-मेल: sumukaagro@gmail.co**m / दूर.: ९१-९१३७७२१०६४ / वेबसाईट: www.sumukaagro.com

सूचना

पेथे सचना देण्यात येत आहे की. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०'

या नियम २९(१)(अ) सहवाचिता नियम ४७(१)(अ) नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीर अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालय: दकान क्र. ७, तळमजला, एम्प्रेस चेंबर्स, प्लॉट क्र.८९ए व बी, सेक्टर क्र.१, एनकेजीएसबी बँकेसमोर, कादिवली (प्.) 3000६७ येथे **बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०** रोजी **सुमुका ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड** (पुर्वीची सुपर्ब पेपर्स लिमिटेड) च्य संचालक मंडळाची समा होणार आहे. सदर सूचना कं पनीच्या www.sumukaagro.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंज लिमिटेंडच्य

ww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत सुमुका ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

(पुर्वीची सुपर्ब पेपर्स लिमिटेड

स्थळ : मुंबई दिनांक : २०.०८.२०२०

परेश ठक्क व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०७३३६३९०

युनायटेड व्हेन्डर हॉर्स्ट लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, नवी मुंबई-४१०२०८. द्र.:०२२-२७४१२७२८, फॅक्स: ०२२-२७४१२७२५ / २७४१०३०८, ई–मेलः info@uvdhl.com, वेबसाईटः www.uvdhl.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता

येथे शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२० रोजी युनायटेड व्हेन्डर हॉर्स्ट लिमिटेड (कंपनी)च्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.uvdhl.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये युनायटेड व्हेन्डर हॉर्स्ट लिमिटेड सही/

जगमीत सिंग सभरवाल ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: २२.०८.२०२० डीआयएन:००२७०६०।

(www.bseindia.com) या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ओपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर: ४०९८२२२२, फॅक्स: २८३६७०३७, **सीआयएन क्र.:**एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल: investor@technocraftgroup.com, वेबसाईट: www.technocraftgroup.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची

सभा होणार आहे सदर सूचना ही कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

सही / निरज राय ठिकाण: मुंबई कंपनी सचिव दिनांक: २१ ऑगस्ट, २०२०

नवी मुंबई महानगरपालिका

<u>शहर अभियंता विभाग</u>

निविदा सूचना क्र. नमुमपा/का.अ.(नेरूळ)/ 16 /2020-21 अंदाजपत्रकीय क्र. रक्कम (रू.) नेरूळ विभागातील जुईनगर व शिरवणे

मधील कोविड-19 बाधित क्षेत्रात बॅरिकेटींग ₹.2,19,940/-परविणे व बसविणे नेरूळ विभागातील से-1ओ,3,11,15,19 मधील कोविड-19 बाधीत क्षेत्रात बॅरिकेटींग प्रविणे व बसविणे.

निविदा पुस्तिका दिनांक 22/08/2020 ते दिनांक 28/08/2020 दुपारी 3.00 वाजेपर्यंत ई-टेंडरींग सेल, तळ मजला नं.1 व 2 गोवर्धन चौक से15ए सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई येथुन विकत घेता येतील सदर निविदा सुचना नमुंमपा www.nmmc.gov.in संकेतस्थ्ळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निविदा पुस्तिकेमध्ये निविदेबाबत सविस्तर नमुद केले आहे.

कार्यकारी अभियंता (नेरुळ) जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1992/2020 नवी मुंबई महानगरपालिका

आयड्रीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड

(पूर्वी सॉफ्टबिपीओ ग्लोबल सर्व्हिंसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५३५४

नोंदणी कार्यालय : फ्लंट क्रमांक बी-४५०१ आणि बी-४६०१, लोढा बेलिसिमो, लोढा पॅव्हिलियन, अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११.

दूरध्वनी : (०२२) ६७४००९०० फॅक्स : (०२२) ६७४००९८८

ई-मेल : mca@ahaholdings.co.in वेबसाईट : www.idreamfilminfra.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३० जून

०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेकापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मुंबई येते ३ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या

पुढे कंपनीच्या आचारसंहिता आणि सेबी (प्रोहिबिशन ऑफ इनसीडर ट्रेडिंग) रेग्युलेशन

२०१५ च्या अटीनुसार कंपनीच्या नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सिक्युरिटीजमध्ये व्यवहार

करण्यासाठीची ट्रेडिंग विंडो दिनांक ५[ँ] सप्टेंबर, २०२०च्या व्यवसाय कालिनपर्यंत बंद

सदर माहिती कंपनीच्या <u>www.idreamfilminfra.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे

शेअर्स येते सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात <u>www.bseindia.com</u>

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given Mr. Ramratan Ramgopal Khandelwal a member of

ne Ghatkopar Parvati sadan Co.operative Hsg. Society Ltd. 41, Tilak Road,

Ghatkopar (E), Mumbai-400077, holder of Flat No. 02 in the building `PARVATI

SADAN' and allottee of Share Certificate No.2. Distinctive Nos. 06 to 10 (both

inclusive) in the capital of the said society has made an application for issuance

of duplicate certificate as the original, one is reported to have been either lost or

ALL PERSONS claiming an right, title and interest of an nature whatsoever by

claim with the society within 15 days from date hereof failing which the society

will issue duplicate share certificate and no claim will be entertained thereafter

HON SECRETARY

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन: एल३३१२५एमएच१९८९पीएलसी०५१९१०

नोंदणीकृत कार्यालय: के-५६, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, पालघर-४०१५०६.

वेबसाईट:www.aurolabs.com, ई-मेल:auro@aurolabs.com

दूर.क्र.:०२२-६६६३५४५६, फॅक्स क्र.:०२२-६६६३५४६०

येथे सचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिक्वायरमेंट्स)

रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या

तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे व

संबंधित इतर दस्तावेजांसह विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, ३१ ऑगस्ट,

सेबी (आतील व्यापार रोखथाम) अधिनियम २०१५ अन्वये व्यापार खिडकी कंपनीचे सर्व

पदिसध्द व्यक्ति आणि त्यांचे जवळील नातेवाईक यांच्याद्वारे नियमन. पर्यवेक्षण व अहवाल

व्यापाराचे कंपनी सांकेतांकानुसार कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकारता १ जुलै, २०२० पासून बंद ठेवण्यात येईल आणि सर्वसामान्य जनतेकडे वित्तीय निष्कर्षांची माहिती दिल्यानंतर

पुढील तपशिल कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे

सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

For Ghatkopar Parvati Sadan Co.op. Hsg. Society Ltd.

and the same shall be deemed to have been waived.

२०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

४८ तासानंतर व्यापार खिडकी उघडली जाईल.

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरिता

(पुर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड)

सही/-

शमीका कदम

व्यवस्तापकीय संचालीका

डीआयएन: ०७६०६१९५

ांचालक मंडळाची सभा होणार आहे.

ठिकाण: मुंबई

Mumbai

होईल.

ठिकाण: मुंबई

T

TATA

दिनांक: २१ ऑगस्ट, २०२०

दिनांक: २१ ऑगस्ट, २०२०

मुकट पाईप्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फ्लॅट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. **CIN:**L27200MH1987PLC044407 वेबसाईट:www.mukatpipes.com ई-मेल:mukatpipes@gmail.com

दूर::0१७६२-२२५०४०, ३२५४९८ फॅक्स:0१७६२-२२२३९० २० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले मागील वर्ष
	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	92.42	२३४.७९	880.09
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(२२.९७)	8.82	(४.८२)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(२२.९७)	8.82	(४.८२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(२२.९७)	8.82	(४.८२)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न			
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)			
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२२.९७)	8.82	(४.८२)
भरणा केलेले समभाग भांडवल			
(दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)	489.40	489.40	489.40
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	(१२६४.२८)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)			
(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)			
मूळ	(0.98)	0.08	(0.08)
	(0.98)	0.08	(0.08)

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव् एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पनर्विलोकन करण्यात आले आणि २१.०८.२०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले

कोविड–१९ प्रादुर्भावामुळे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ), भारत शासनद्वारे महामारी घोषित झाल्याने २४ मार्च, २०२० रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. २४ मार्च, २०२० ते २० मे, २०२० पर्यंत कालावधीकरिता लॉकडाळन असल्याने उत्पादनावर तोटा बाल्याने कंपनीचे कार्यचलन विपरीतरित्या प्रभावीत झाले आहे.

#- अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले.

मकट पाईप्स लिमिटेडकरित सही /-(रुपिंदर सिंग अहलुवालिया)

देनांकः २१.०८.२०२०

ठेकाणः राजपुरा

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. सुरेश चुनीलाल कनोजीया** यांच्या मालकीचे स्थावर मालमत्ता अर्थात फ्लॅर क्र.१०४, इमारत क्र.३ए, महालक्ष्मी विजया कोहौसोलि., वैशाली नगर, के.के. मार्ग, महालक्ष्मी (पुर्व), मुंबईx000११ आहे. सटर फ्लॅट संदर्भातील खालील दस्तावेज श्री. सुरेश चुनीलाल कनोजीया यांच्याकडून काह प्रस्मृती सामान हस्तांतराच्या वेळी हरवले आहे आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाही.

१) दिनांक ३१.०८.२००९ रोजीचे मळ विक्री करारनामा. नोंदणी क्र.बीबीई-३-७४३७-२००९ दि.३१.०८.२००९ २) सदर फ्लॅटचे मुळ भागप्रमाणपत्र, ३) म्हाडा वाटपपत्र, ४) म्हाडाद्वारे वितरीत ताबा पत्र

ग संदर्भात श्री. सुरेश चुनीलाल कनोजीया यांनी अ.क्र.३१४ येथे नोंदणीकृत दिनांक ०६.०२.२०१८ रोजीचे प्रतिज्ञापत्रात निष्पादित केले आहे आणि आग्रीपाडा पोलीस ठाणे, ठाणे यांच्याकडे दिनांक ०६.०२.२०१८ रोजी गेलीस तक्रार नोंद केली आहे आणि स्थानिक वृत्तपत्रात दिनांक ०६.०२.२०१८ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती आणि विकलाकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त केले होते. **आता सदर फ्लॅट श्रीमती अनुश्री अनिल समर्थ** व **श्री. अनिल एकनाथ समर्थ** हे खरेदी करू इच्छित आहेत.

म्हणन आम्ही सदर जाहीर सचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की. विक्रीबाबत कोणा व्यक्तीस/एसआरओ यांन भाक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय**-दास असोसिएटस, २३**/ ा, <mark>२रा मजला, १०५, भारत हाऊस समोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई–४०००२३</mark> येथे आजच्या तारखेपासू

दिनांक: २१.०८.२०२०

दास असोसिएटस्करित वकील उच्च न्यायाल

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

सीआयएन: एल१७१२०एमएच१९४०पीएलसी०५४८२८ नोंदणीकृत कार्यालय: १४५/५, मिनल टॉवर्स, नॉसन पॉईट, मुंबई-४०००२१. द्रा.:९१-२२-४३३३७२००, फॅक्स: +९१-२२-२२८७३०२२ ई-मेल:investor@blackrosechemicals.com, वेबसाईट:www.blackrosechemicals.com

बोर्ड मिटिंगची सूचना

. नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४५ नुसार सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपर्लल्या तिमाहीकरीता कंपनीचे अलेखापरीक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरीता **शुक्रवार**, २८ **ऑगस्ट, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे मुढील तपर्शिल कंपनीच्या www.blackrosechemicals.com या वेबसाईटवर व स्टॉक ु एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल

आतील व्यापार रोखणे याकरिता कंपनीचे अंतर्गत सांकेतांकानुसार कंपनीचे संचालक/अधिकारी पदिसद्ध कर्मचारी यांच्याकरिता कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ जुलै, २०२८ पासून बंद ठेवण्यात आली आहे आणि वित्तीय निष्कर्ष जनतेकडे घोषणेनंतर ४८ तासापर्यंत बंद ठेवण्यात

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेडकरीत

ठिकाण: मुंबई दिनांक: २१.०८.२०२० नेविल अवलार्न कंपनी स<u>चिव व सक्षम अधिकारी</u>

आदर्श शिक्षण मंडळ कल्याण, संचलित आयंडियल कॉलेज ऑफ एज्यूकेशन डी.ई.एल.ई.डी.(जूने नाव डी.एड.) मराठी व इंग्रजी माध्यम प्रथम वर्ष सन २०२०-२१

अल्पसंख्यांक / व्यवस्थापन कोटा प्रवेश

'आदर्श शिक्षण मंडळ, संचलित'' आयडियल कॉलेज ऑफ एज्युकेशन भाल, कल्या या अल्पसंख्यांक (हिंदी भाषिक) संस्थेत इंग्रजी ५० व मराठी ५० माध्यमाच्या जाग आहेत. सदर कायम विना अनुदानित डी.ई.एल.ई.डी.(जूने नाव डी.एड.) जागेसाठी प्रथम वर्ष अभ्यासकमाकरिता व्यवस्थापन कोटयातून शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी अर्ज

प्रवेशासाठी पात्रता :-महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील १२ वी ची परीक्षा/मुंबई हिंदी विदयापीठाची भाषा रत्न परीक्षा / यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठाची **F.Y.B.A.** व पदवी परीक्षा C.B.S.E./ I.C.S.E./ National Open School बोर्डाची परीक्षा तसेच M.C.V.C. १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विदयार्थी प्रवेशास पात्र आहेत. खुल्य प्रर्वगासाठी किमान ४९.५०% गुण व मागासवर्गीयासाठी ४४.५०% गुणासह उत्तीर्ण होणे शाखानिहाय आरक्षण

					-					
माध्यम	विज्ञान	40%	कला	४०%	वणिज्य	९%	एम.सी.व	ही.सी.	१%	एकूण
मराठी	२०	4	;	२०	०४	•		09		40
इंग्रजी	२५	!	;	२०	०४			9		40
				वैधानि	क आरक्ष	ण				

	वैधानिक आरक्षण										
माध्यम	SC	ST	VJA+NT-B+NT.C+NT-D	SBC+OBC	OPEN	TOTAL					
	(20%)	(11%)	(19%)	(19%)	(50%)	(50%)					
मराठी	06	04	06	09	25	50					
टंग्रासी	06	0.4	06	00	25	50					

<u> ६प्रजा| 06| 04 | </u> 09 | 25 | शाखानिहाय वैधानिक व सामाजिक आरक्षणाचे नियमाप्रमाणे केले जाईल. शाखानिह उमेदवार उपलब्ध न झाल्यास नियमाप्रमाणे इतर शाखेतील उमेदवारास प्रवेश दिला जाईल ऑनलाईन फॉर्म **www.maa.ac.in** या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अज

ऑनलाईन भरणे. खुल्या प्रर्वगासाठी २०० रु.व मागास प्रवर्गासाठी १०० रु. आहे. **टिप :** हिंदी भाषिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर भाषिक उमेदवारांना गुणवत्तेवर

ऑनलाईन फॉर्म भरणे व स्विकृती : दि.१७/०८/२०२० ते ३१/०८/२०२० पर्यंत अर्ज

Admission Process will be display online Students Contact for Management Quota admission with their original Documents in College office from 01/09/2020 to 20/9/2020.

अध्यापक विद्यालय पूर्ण पत्ता— आयडियल कॉलेज ऑफ एज्यूकेशन, ''आदर्श विदयानगरी मु. भाल, पो.द्वारली, कल्याण (पूर्व), मंलगगड रोड, जि.ठाणे,

फोन नं **.7718838222.**

जाहीर सूचना

अपार्टमेंट को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (नोंदणी क्र. एमयुएम/डब्ल्युएम/ एचएसजी/टीसी/९४७५/२००६-०७/ २००६), एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६ या सोसायटीच्या पदस्या होत्या. सहमालक श्री. परबत राजा ावत ऊर्फ श्री. परबत राजा पटेल, पत्ता: ५०३, आकृती अपार्टमेंट, दुरध्वनी केंद्राजवळ, एल.बी.एस. रोड, घाँटकोपर (प.), मुंबई-४०००८६ यांच्याकडून त्यांच्या नावे फ्लॅट क्र.५०३ मधील शेअर्स व हित हस्तांतरणासाठी तसेच सदस्यत्वाकरिता सोसायटीला अर्ज प्राप्त

सोसायटीने वारसदार किंवा इतर दावेदार आक्षेपकर्ता यांच्याकडून सोसायटीचे भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे सदर शेअर्स हस्तांतरणासाठी कागदोपत्री पुराव्यांसह प्रतींसह १५ (पंधरा) दिवसांच्या . आत सोसायटीने दावा/आक्षेप मागविले

आहेत.

जर १५ (पंधरा) दिवसांच्या आत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीकडून श्री. परबत राजा रावत ऊर्फ श्री. परबत राजा पटेल. पत्ता: ५०३. आकृती अपार्टमेंट, दुरध्वनी केंद्राजवळ, एल.बी.एस. रोड, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६ यांच्या नावे सोसायटीचे उप-विधीनसार फ्लॅट/शेअर्स हस्तांतरणाची प्रक्रिया केली जाईल.

आकृती अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.करिता ठिकाण: मुंबई सही/-दिनांक: २०.०८.२०२०

दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः सोनावाला बिल्डिंग, २रा मजला, ५९, मुंबई समाचार मार्ग, मुंबई-४०००२३. दूर.: ०२२-२२६६१०१३; ई-मेल: inlinch@hotmail.com, वेबसाईट: www.inlinch.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु. लाखात ईपी	एस व्यतिरिक्त
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२०	39.03.2020	३०.०६.२०१९	39.03.2020
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
		टीप पहा ३		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्बळ)	3.33	१४.४८	१६.८५	७८.२६
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक व विशेष				
साधारण बाबपूर्व)	(0.60)	(९.७९)	(७.३६)	(३५.७२)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक व विशेष				
साधारण बाबनंतर)	(0.60)	(९.७९)	(७.३६)	(३५.७२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक व विशेष				
साधारण बाबनंतर)	(0.60)	(९.७९)	(७.३६)	(३५.७२)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(0.60)	(९.७९)	(७.३६)	(३५.७२)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१००/-)	40.00	40.00	५٥.٥٥	40.00
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)				
उत्पन्न प्रतिभाग				
मूळ सौमिकृत	(१७.६०)	(१९.५८)	(१४.७२)	(৬१.४४)
सौमिकृत 	(१७.६०)	(१९.५८)	(१४.७२)	(৬१.४४)

... १) वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि २१ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्य सभेत मान्य करण्यात आले. उपरोक्त निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले.

) कोविड-१९ प्रादर्भावामुळे झालेला त्यांचे सर्व व्यवसाय तसेच ग्राहक, कर्मचारी, विक्रेता व व्यावसायिक भागीदार यांच्यावरील प्रभाव कंपनीने स्पर् निरीक्षण करून घेतले. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष तयार करतेवेळी कंपनीच्या व्यवस्थापनाने आवश्यव ती काळजी तसेच योग्य लेखा न्याय व अंदाजित निवारण तसेच प्राप्त वस्तंची वसली. वास्तविक मालमत्ता. वस्तंची यादी. त्या तारखेला उपलब्ध माहितीवर आधारित दोन्ही आतील व बाहेरील असे निवारण घेतले आहे.

१) ३१ मार्च, २०२० रोजी संपलेली तिमाहीकरिता आकडे हे ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या संपुर्ण वित्तीय वर्षांचे लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीपर्यंत अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

') कंपनी चैन्स व केमिकल्स या व्यापारात कार्यरत आहे. व्यवस्थापनाच्या मते सदर उत्पादनांचे व्यापारात जोखिम व पडतावा हे वेगवेगळे नाही. म्हणून

विभागीय निष्कर्ष कंपनीला लागू नाही

त) मागील तिमाही/वर्षाचे संबंधित आकडे हे जेथे आवश्यक आहे तेथे तुलनायोग्य करण्यासाठी पुनर्गठीत/पुर्ननमुद करण्यात आले. दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चर्स लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: २१.०८.२०२०

VALECHA ENGINEERING LIMITED

(An ISO 9001-2015 Company) CIN: L74210MH1977PLC019535 Regd. Office: "Valecha Chambers", 4th Floor, Andheri New Link Road, Andheri (W), Mumbai-400 053. ●E-mail: ho@valecha.in ●Website: www.valechaeng.com

VALECHA

(₹ In Crores) Except EPS

पी.के. नेवाटीय

अध्यक्ष

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER and YEAR ENDED 31ST MARCH, 2020

		STANDALONE				CONSOLIDATED					
SR.	PARTICITIARS	For the quarter ended on			For the year ended on		For the quarter ended on			For the year ended on	
NO.		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Income from Operation	61.76	45.57	68.55	207.89	184.30	79.78	53.18	68.10	251.98	209.72
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.78)	2.47	57.61	1.65	1.16	(34.02)	(51.67)	20.97	(144.87)	(150.26)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.78)	2.47	57.61	1.65	1.16	(34.02)	(51.67)	20.97	(144.87)	(150.26)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.78)	2.47	57.61	1.65	1.16	(34.02)	(51.67)	20.97	(144.87)	(150.26)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.48)	2.66	59.90	3.37	2.41	(32.72)	(51.48)	23.26	(143.15)	(149.01)
6	Equity Share Capital	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53
7	"Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for										
	continuing and discontinued operations) -"										
	1. Basic:	(0.79)	1.10	25.57	0.73	0.51	(15.10)	(22.93)	9.31	(64.30)	(66.69)
	2. Diluted:	(0.79)	1.10	25.57	0.73	0.51	(15.10)	(22.93)	9.31	(64.30)	(66.69)

The above audited financial results, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at

websites of the Stock Exchanges, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.valecha.in

FOR & ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS FOR VALECHA ENGINEERING LIMITED

LALNA B. TAKEKAR

Notes:

Date: 20th August, 2020

their respective meetings held on 20th August, 2020.

The above is an extract of the detailed format of audited Financial results for the Quarter and Year ended 31st March, 2020, filed with the Stock Exchanges, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial results for the Quarter and Year ended 31st March, 2020 is available on the

DIRECTOR DIN: 08111805

टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड कृत कार्यालय: ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. सीआयएन: यू६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेडकरित

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन:००२३०७८४)

शरत देओराह

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या कलम ८(१) नुसार)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२ अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारांना सदर सूचनेच्य तारखेपासून ६० दिवसाच्या आत सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास कळविणेत आले होते. कर्जदार यांनी वर नमृद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचिव

करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्य नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज व दंडात्मक व्याज शुल्क, खर्च इत्यादी जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/ कायदेशीर वारसदाराचे नाव	मागणी सूचनेनुसार रक्कम	ताबा दिनांक
९९०७९८४	श्री. राजेंद्रप्रताप के. सिंग (कर्जदार) श्री. संदीप रामजेंद्रप्रताप सिंग (सहकर्जदार)	१२.०२.२०१९ रोजी रु.५६,२४,३७८/-	१९.०८.२०२०

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ: दुकान क्र.२, तळमजला, क्षेत्रफळ ३८५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, जय जय श्रीराम को-ऑप. हौसिंग सोसायटी म्हणून ज्ञात इमारत, राजाजी पथ डोंबिवली (पुर्व), सर्व्हे क्र.११२, हिस्सा क्र.ए, मौजे आयरे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मर्यादेत, डोंबिवली विभाग, नोंदणी जिल्हा ठाणे व उपनोंदणी जिल्हा कल्या यांच्या मर्यादेत.

सही / - प्राधिकृत अधिकार्र

दिनांक: २२.०८.२०२० ठिकाण: ठाणे, मुंबई टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित